



# विदर्भ प्रजासत्ताक

<https://epaper.vidarbhprajasattak.com>

E-Mail : prajasattaknews24@gmail.com

Postel Regi. No. - AMT/RNP 546/2024-2026

□ वर्ष - २२ □ अंक - १७० वा □ अमरावती (महाराष्ट्र) □ बुधवार दि. ३१ जुलै २०२४ □ संपादक - शुभांगी जोशी □ मुख्य - १ रु. □ पृष्ठ - ६

## ठाकरे-शिंदे, पवार-पवार याचिकांच्या सुनावणीची तारीख ठरली; नवा अंक सुरु होणार

विदर्भ प्रजासत्ताक  
दि. ३१ मुंबई

राज्यात आलेल्या राजकीय भूकंपाचे दुसरे पर्व लवकरच सुरु होणार आहे. एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेविरोधातील उठाव त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांविरोधात केलेला उठाव यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या ७ ऑगस्टला सुनावणी केली जाणार आहे. याचबरोबर शरद पवार गटाच्या याचिकेवरही सुनावणी घेतली जाणार आहे.

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. शिंदे गट

आणि अजित पवार गटाला अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे आणि शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नावेंकर यांनी दोन्ही गटाला पात्र ठरविले होते. याविरोधात ठाकरे-पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. यावर गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी प्रलंबित होती. आता विधानसभा निवडणूक येत असल्याने त्यापूर्वी निकाल लागणावा अशी अपेक्षा ठाकरे-पवार गटाने व्यक्त केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय, पक्ष कोणाचा याचा

निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला होता. यावर नावेंकर यांनी चालढकल करत अखेर शिंदे आणि



अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला होता. याविरोधात ठाकरे शिवसेनेकडून सुनिल प्रभू यांनी याचिका दाखल करत नावेंकरांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल

यांनी सरन्यायाधीशासमोर याबाबतचा मुद्दा मांडला होता व ही याचिका पटलावर घेण्याची विनंती केली होती.

राष्ट्रवादीची सुनावणी सप्टेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे. तसेच त्या याचिकेला ठाकरेच्या याचिकेसोबत टॅग करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात आम्हाला कही स्पष्टतेची गरज आहे. आधीपासून आमची याचिका सहा ऑगस्टसाठी प्रलंबित होती. सोमवारी राष्ट्रवादीची याचिकेवरील सुनावणी सप्टेंबरमध्ये ढकलल्याने आमचीही सप्टेंबरला गेली असल्याचे सिब्बल म्हणाले. यावर चंद्रचूड यांनी दोन्ही याचिकांवर ७ ऑगस्टला सुनावणी करू, असे म्हटले.

## इन्शुरन्ससाठी पीयूसी अनिवार्य नाही; सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचेच निर्देश घेतले मागे

विदर्भ प्रजासत्ताक  
दि. ३१ नवी दिल्ली

वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सचे नूतनीकरण करण्यासाठी पीयूसी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. न्यायमूर्ती ए.एस. ओका आणि ए.जी. मसिह यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयानेच पूर्वी घातलेली अट काढून टाकली.

१० ऑगस्ट २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की, जोपर्यंत वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) नसेल तोपर्यंत कोणत्याही वाहनाचे विमा नूतनीकरण होणार नाही. या आदेशाविरुद्ध जनरल इन्शुरन्स कॉन्सिलने अर्ज दाखल केला होता. भारताचे डॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनीही या अर्जाचे समर्थन केले.



एसजींनी सांगितले की, या अटीमुळे तृतीय-पक्ष विमानसणाच्या अपघातग्रस्तांना थेट वाहन मालकांकडून भरपाई मागवी लागते.

अनेकांकडे पैसे देण्याची क्षमता नसते. त्यामुळे अपघात दावेदारांना नुकसानभरपाई मिळणे कठीण होत आहे. अनेक वाहने थर्ड पार्टी इन्शुरन्सशिवायच चालत आहेत. दावेदारांना विम्याचे पैसे न देण्याचे प्रमाण ५५% पर्यंत गेले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले सर्वोच्च न्यायालयाने हा अर्ज मान्य करताना म्हटले की, प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वाहनांकडे नेहमीच वैध पीयूसी प्रमाणपत्र असावे यासाठी ही अट घातली होती. तथापि, मोटार वाहन कायदा किंवा त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमात विमा पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी वैध पीयूसी आवश्यक आहे अशी तरतूद नाही. त्यामुळे हे निर्देश हटविण्याची इच्छा व्यक्त केली.

थर्ड-पार्टी इन्शुरन्स कव्हेरज राखताना पीयूसी नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी संतुलित दृष्टिकोनाची गरज न्यायालयाने मान्य केली. न्यायालयाने मिकस क्युरी आणि एसजी यांना २०१७ च्या आदेशात योग्यरीत्या बदल करण्यासाठी उपाय प्रस्तावित करण्याची परवानगी दिली.

## मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेची भूमिका दुर्दैवी

प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली नाराजी

विदर्भ प्रजासत्ताक  
दि. ३१ सोलापूर २३

राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव



ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मांडलेली भूमिका दुर्दैवी असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत की विरोधात, हे त्यांनी स्पष्ट केले नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेवर निशाणा साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणाच्या संदर्भातली शिवसेनेची भूमिका दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं याबाबत मांडलेली भूमिका दुर्दैवी आहे. आरक्षण मागणीच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे मांडण्याऐवजी त्यांनी असे म्हटले आहे की, मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. ते आरक्षण वाढवले की, मराठा समाजाला न्याय मिळेल.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटल्यानंतर आता

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील घटकपक्षांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका सोडले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचित आघाडी एकला चलो रेचा नारा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटल्यानंतर आता

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील घटकपक्षांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका सोडले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचित आघाडी एकला चलो रेचा नारा देण्याची शक्यता आहे.

## गोरगरिबांचा जीव घेणं हे कसलं राजकारण? मनसे कार्यकर्त्यांचा मृत्यू, मिटकरींकडून पुन्हा राज ठाकरे लक्ष



विदर्भ प्रजासत्ताक  
दि. ३१ अकोला

राष्ट्रवादी अजित पवार गटचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न आणि त्यांच्या कारच्या तोडफोड प्रकरणी त्यामध्ये जो हल्ला करण्यासाठी एक मनसेचा प्रमुख कार्यकर्ता होता जय मालोकर याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेवर अमोल मिटकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कुणाच्या

चिथावणीनंतर जर सर्वसामान्य मुलाचा जीव जाणार असेल तर हे कसलं राजकारण असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. आपण मालोकर कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत, राज ठाकरेंनीही मुंबई सोडून मालोकर कुटुंबीयांच्या भेटीला यावं असेही मिटकरी यांचे म्हणणे आहे. अमोल मिटकरी म्हणाले, २६ वर्षांचा एक युवक, कुणाच्या तरी चिथावणीनंतर या राड्यात गेला आणि नंतर त्याचा

हे कुठलं राजकारण?

अमोल मिटकरी म्हणाले की, सर्वसामान्यांचा राजकारणात जर जीव जाणार असेल तर हे कुठलं राजकारण आहे? या घटनेला कुठलंही राजकारण आणणार नाही. मी जर माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशी चिथावणी दिली असती आणि त्यामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला असता तर त्याच्या आई-वडिलांना काय उत्तर दिलं असतं. माझा पक्ष तसा आदेश मला देत नाही. मी राजकारणाच्या पलिकडे पाहतो. मालोकर कुटुंबीयांच्या दुःखात मी सामील आहे. मात्र एखाद्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीब मुलांच्या खांद्याचा वापर जर कोणता पक्ष करत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे.

हृदयविकाराने मृत्यू झाला. तोही त्याच्या पक्षाचं काम करत होता. पण अभ्यास करणारा तरूण जाणं याचं वाईट वाटतंय. मला काही झालं असतं, माझं कुटुंब उघड्यावर पडलं असतं तर यांनी काय केलं असतं? राजकारणाच्या या स्तरावर कुणीही जाऊ नये. ही घटना

## वेशांतर करून महाराष्ट्रात तोंड लपवून फिरायची...; मनसेचा अमोल मिटकरींना टोला

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ मुंबई

आम्हाला जे सुपारीबाज म्हणतात, त्यांच्यासारखे आम्हाला तोंड लपवून दिलेला जायची वेळ आली नाही. जी भूमिका घेतली ती उघड घेतली. राज ठाकरे, अमित ठाकरे दिलेला समोसासमोर गेले. तुमच्यासारखे मास्क लावून, वेशांतर करून जायची गरज पडली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात तोंड लपवून कुणाला फिरायची गरज आहे हे एकदा अमोल मिटकरींनाही समजलं पाहिजे असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.



अकोला इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. यानंतर मनसे-राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत संदीप देशपांडे म्हणाले की, नॅटिव्ह कुणीही सेट करतं, आम्ही जी भूमिका


घेतली ती लोकांसमोर घेतली. सुपारीबाज कोण तर ज्यांनी २०१९ ला भाजपासोबत गळ्यात गळे घालून निवडणूक लढवली आणि निकालानंतर पवारांच्या मांडीवर बसले हे सुपारीबाज नाहीत का? जे शरद पवार शिवसेनेविरोधात लढले, ज्यांनी शिवसेनेकाना कुत्र्यांची उपमा दिली त्यानंतरही उद्धव ठाकरे शरद पवार गळ्यात गळे घालून फिरतायेत ते सुपारीबाज नाहीत का? दुसऱ्यांना सुपारीबाज म्हणण्यापूर्वी तुम्ही किती वेळा भूमिका बदलली? असा सवाल करत मनसेने आदित्य ठाकरेवरही निशाणा साधला.

## इस्त्रायलने घेतला बदला ; हमास प्रमुख इस्माइल हानिया मारला गेला

विदर्भ प्रजासत्ताक  
दि. ३१ इराण

इराणमधून इस्त्रायल-

हमास युद्धाची सर्वात मोठी बातमी येत आहे. इस्त्रायलने ७ ऑक्टोबरचा बदला पूर्ण केला असून हमासच्या प्रमुखाला ठार केल्याचे वृत्त येत आहे. हमासने स्वतः याची माहिती दिली



असून इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्त्रायलने हानिया मारला गेल्याचे म्हटले आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स ने देखील याची पुष्टी केली आहे. तेहरानमधील हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता. यात हमास प्रमुख हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाल्याचे म्हटले आहे. बुधवारी पहाटे हा हल्ला करण्यात आल्याचे आयआरजीसीने म्हटले आहे. एप्रिल २०२४ मध्ये इस्त्रायलने हानियाच्या तीन मुलांना ठार केले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासने इस्त्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागली होती. यात १,१९५ लोक मारले गेले होते. २५० नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. यानंतर इस्त्रायलने

हमासला संपविण्याचा विडा उचलला होता. यानंतर गाझा पट्टीवर हल्ला सुरु केला होता. इस्त्रायलने अद्याप हानियाच्या मृत्यूचे नको ठरविते ही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु हमासने इस्त्रायल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर

इराणच्या तेल विहजनवरील विश्लेषकांनीही या हल्ल्यासाठी इस्त्रायलला दोष देण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रायलने आज त्यांच्या ताब्यात असलेल्या गोलाण हाइट्सवरील हल्ल्याचा सुद्धा बदला घेतला. लेबनानची राजधानी बेरुतवर काल इस्त्रायलने एअर स्ट्राइक केला. त्यात हिजबुल्लाचा कमांडर फुड शुकर ठार झाल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. गोलाण हाइट्स येथे शनिवारी एका फुटबॉल मैदानात रॉकेट हल्ला झाला. यात १२ लहान मुलांसह काहीजणांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्याचा बदला इस्त्रायलने घेतला. हिजबुल्लाहा किंमत चुकवावी लागेल असा इशारा इस्त्रायलने आधीच दिला होता.

## विश्रांतीनंतर उद्यापासून पावसाची बॅटिंग; रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

विदर्भ प्रजासत्ताक  
दि. ३१ मुंबई

मुंबई पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातल्यानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. परंतु, आता १ ऑगस्टपासून पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता दिसू लागली आहे. उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड

आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाट माथ्यानर अतितीव्र पाऊस होईल असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात

किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पड्डा सक्रिय झाला होता. त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. आता हा पड्डा ओसरल्याने पावसाचा जोरही कमी झाला आहे. आता अरबी समुद्र आणि सौराष्ट्राच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.



जिल्ह्यातील घाट परिसरात शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याच काळात मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात जोरदार पाऊस होणार असल्याने नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. धबधबे पाहण्यासाठी लोकांना उत्साह असतो. पण

त्यांना माझं आवाहन आहे की, २ दिवस तिथे जाऊ नका. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं. शक्यतो, घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मागील आठवड्यात पुण्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पुण्यात

मुठा नदी पात्रामध्ये ४० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे मुठा नदीला पूर येऊन डेक्कन, सिंहाड रोड, एकता नगर, पुलाची वाडी या भागात पाणी शिरलं. अचानक पाणी वाढल्याने नागरिक घरातच अडकून पडले. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. दरम्यान, पुणे शहरासह लगतच्या गावांनाही फटका बसला होता. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

दहा मीटर पिस्तूल नेमबाजीत मनु भाकरला पहिले ऑलिम्पिक विजेतेपद मिळवण्याचा मान यंदा मिळाला. पॅरिस ऑलिम्पिक विजेती पदक खेळाडूंच्या यादीत पहिल्यांदा मनु भाकरने मान पटकावला आहे. भारतीय महिला नेमबाज मनु भाकर हिने भारताला कांस्यपदक जिंकून दिलं आहे. हे पदक आपल्या नावावर करत मनु भाकर हिने इतिहास रचला असून नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी पहिला भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदनही केले. नेमबाज मनु भाकर हिने यंदाचे पहिले पदक मिळवले. पण तिला गेल्या ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिली होती. तिचे पिस्तूल खराब झाल्याने पुढील स्पर्धासून मुकावे लागले होते. यंदा मात्र तसं काही झालं नाही. तसं तर प्रत्येक खेळाडूचे हे स्वप्न असतं की त्याने ऑलिम्पिकमध्ये जाऊन पदक जिंकवंचे. पण गेल्या काही स्पर्धासून भारतीय खेळाडूंचे हे पदकाचे स्वप्न साकार होताना दिसत आहे.

मनु यंदाची पहिली ऑलिम्पिक विजेती ठरली. पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तिने कितीदा तरी लढाया लढल्या आणि त्यात तिला कितीदा तरी हार पत्करावी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले. पण मनु भाकर हिने पिस्तूल खराब झाल्यावर तिला किती निराशेला तोंड द्यावे लागले असेल हे तिचे तिलाच माहीत. ऑलिम्पिकमध्ये तिला पिस्तूलातील खराबीमुळे तिला त्या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. याच्या वेदनाही तीच जाणू शकते. मनु भाकरचे थोडक्यासाठी रौप्य पदक हुकले आहे. पण मनु हिने जो पराक्रम केला आहे तो काही कमी महत्त्वाचा नाही. उलट हा पराक्रम तिने भारताला निराशेच्या वातावरणातून बाहेर काढणारा आहे. भारतासाठी ही कामगिरी तिची अफलातून तर आहेच. पण नव्या खेळाडूंना आणि इतर खेळांसाठी प्रेरणा देणारी आहे. भारतात क्रिकेटशिवाय दुसरा खेळ खेळला जात

## संपादकीय

### शाब्बास मनु!

नाही. अगदी गल्लीबोळातही क्रिकेट हा मिळेल ते सामान घेऊन चाललेला दिसतो. पण ते चित्र बदलण्याची ताकद या पदकात आहे. भारतात आता ऑलिम्पिक स्पर्धेत विजेते पद मिळवण्यासाठी खेळाडूंनी ईर्षा करण्याची गरज आहे आणि तेच चित्र सध्या दिसते आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गेलेले खेळाडू पूर्वी जात असत आणि परत येत असत. तेव्हा भारताच्या पदरी केवळ निराशा येत असे आणि आता तर पदके घेऊन खेळाडू परत येत आहेत. हे निश्चितच बदलते चित्र स्वागताह आणि सुखकारक आहे.

मनु भाकर हिने यंदाचे पहिले पदक जिंकले आणि तेही नेमबाजीत. तिला अजून चांगली कामगिरी करण्याची आशा आहे आणि ती त्यात यशस्वी होईल अशी आशाही आहे. इतर स्पर्धातूनही भारताचे ऑलिम्पिक खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी आशा मनुच्या यशामुळे निर्माण झाली आहे. मध्यंतरी मनु भाकर ही नेमबाजी सोडणार होती. तिला माजी महान खेळाडू जसप्रीत राणा हिचा फोन आला. त्याने तिचे आयुष्य बदलून गेले. या फोन कॉलमुळे मनुच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला आणि तिने नेमबाजी न सोडण्याचा निर्णय घेतला. अन्यथा तिने चांगल्या ठिकाणी नोकरी स्वीकारायची असे ठरवले होते. पण तसे झाले नाही आणि भारताला एक ऑलिम्पिक पदक जिजेती मिळाली. मनुला जसप्रीत राणाने केलेला फोन कॉल हाच तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला हेच आता सर्वश्रुत झाले आहे. जसप्रीत राणा मनुला हेच आता सर्वश्रुत झाले आहे. जसप्रीत राणा मनुला प्रशिक्षण घ्यायला लागले आणि त्यांनी तिच्याकडून पुन्हा सर्व तयारी पूर्ण करू घेतली. मनु आता ऑलिम्पिक स्टार झाल्याचे श्रेय संपूर्ण भारतवासीयांना आहे. तसेच ते तिच्या जिद्दीला, तिच्या चिकाटीला आणि तिच्या आई-वडिलांनाही आहे. मनु भाकर

हिला ऑलिम्पिक विजेती करण्याच्या कामी तिच्या गुरूंनी जी अपरंपार मेहनत घेतली आहे त्यापेक्षाही तिचे कष्ट मोलाचे आहेत. मनु भाकरने २२१.७ गुणांचा वेध घेत पहिले कांस्यपदक जिंकले. तिने तिसरे स्थानही पटकावले, तर जिन योह आणि येजी किम या कोरियन नेमबाजांनी सुवर्ण आणि रजत पदक पटकावले. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत पहिले ऑलिम्पिक पदक मिळाले होते. तेव्हा बिंद्रा, राजवर्धन राठोड आणि गगन नारांग यांनी नेमबाजीत पदक जिंकले होते. त्यानंतर मनु ही पहिली ऑलिम्पिक विजेती ठरली आहे. मनु या स्पर्धेच्या बाहेर पडली तेव्हा तिची स्पर्धक कोरियन येजीच्या फक्त ०.१ गुणांनी मागे होती. याचा अर्थ तिचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. टोकियो ऑलिम्पिकमध्येही मनु भाकर पदकाची प्रबळ दावेदार होती. पण तिच्या पिस्तूलात तांत्रिक बिघाड झाला आणि ती पदकांच्या शर्यतीतून बाहेर झाली. मनु भाकर हिला आता उत्तुंग यश मिळाले आहे. पण तिने हवा डोक्यात जाऊ दिलेली नाही. तिला आता मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याच्या आहेत.

भारतातील खेळाचे चित्र तिच्या या यशामुळे पालटले जाणार आहे. अनेक मुली तिच्या ऑलिम्पिक यशामुळे भारावून तिच्या या यशाकडे आशेने पाहणार आहेत. तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहेत. त्यामुळे मनु भाकर ही आता नवी स्टार झाली आहे आणि आयडॉल झाली आहे. भारताच्या मराठलेल्या खेळाच्या चित्राकडे मनुचे यश नवीन आशा घेऊन आले आहे. पिस्तूल खराब झाल्याने एकेकाळी निराश झालेली आणि स्पर्धेतून बाहेर पडावी लागलेली ही स्पर्धक आज यशाचा नवा तारा म्हणून झळकून उठली आहे, हे काही कमी यश नव्हे. मनु भाकरला भावी वाटचालीच्या शुभेच्छा! त्याबरोबर तिने अधिकाधिक पदके मिळवावी आणि भारताचे नाव रोशन करावे हीच शुभकामना.

## कपाशीचे झाडे अचानक जागेवर सुकू लागलीत करा हे सोपे उपाय

**विदर्भ प्रजासत्ताक**  
दि. ३१ अमरावती - बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसांतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते.



अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.

**आकस्मिक मर व्यवस्थापन**

- १) अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा.
- २) वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
- ३) लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया + १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर

पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली याप्रमाणे आळवणी करावी किंवा १ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.

४) वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासांच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील हंगारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ०२४५२-२२९००० येथे संपर्क करा.

## आरोग्य संपदा आहार

**पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणानंतर करा 'या' १० हस्त मुद्रा; आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर**

**विदर्भ प्रजासत्ताक**  
आजच्या काळात धावपळीचं आयुष्य झाल्याने अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. खाण्याची वेळ न पाळणे, अपुरी झोप, नियमित व्यायाम न करणे; अशा अनेक गोष्टीमुळे आजारपण उद्भवतं. यामुळे पचन क्रियेत बिघाड होण्याची शक्यता वाढते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.

मुद्रा किंवा हाताचे जेश्र पचन क्रिया सुधारण्यास, अस्वस्थता कमी करण्यास तसेच आरोग्यासाठी लाभदायक असतात. विशेषतः पचन क्रिया सुधारण्यासाठी या दहा मुद्रा आजून् करून पाहा:

**अपान मुद्रा** - अंगठा, मध्यमा (मधले बोटे) आणि अनामिका (ठळकतः ऋषपसशी) यांची टोके जोडून घ्या आणि बाकीची बोटे सरळ ठेवा. ही मुद्रा विषारी द्रव्ये काढून टाकण्यास मदत करते आणि आतड्यांच्या हालचालींना चालना देऊन पचनास मदत करते.

**वरुण मुद्रा** - इतर बोटे सरळ ठेवून अंगठा आणि करंगळीच्या टोकाना एकर स्पशं करा. वरुण मुद्रा शरीरातील पाण्याचे घटक संतुलित करते आणि सिडिटी आणि गॅससारख्या पाचन विकारांवर उपचार करण्यास मदत करते.

**सूर्य मुद्रा** - अनामिका बोटे फोडून करा, त्यावर अंगठ्याच्या मदतीने हलका दाब द्या. ही मुद्रा शरीरातील अग्नि तत्व वाढवते, चयापचय उत्तेजित करते आणि पचनास मदत करते.

**प्राण मुद्रा** - अंगठा, अनामिका आणि करंगळीच्या बोटांची टोके एकर जोडा आणि बाकीची बोटे सरळ ठेवा. प्राण मुद्रा शरीराची ऊर्जा पातळी वाढवते आणि पाचन अग्नि सक्रिय करून पचन सुधारते.

**वायु मुद्रा** - तर्जनी बोटे फोडून करा आणि अंगठ्याच्या मदतीने त्यावर दाब द्या, त्यावेळेस बाकीची बोटे सरळ ठेवा. वायु मुद्रा गॅस निर्मिती आणि ब्लोटिंग कमी करण्यास मदत करते, पचन व्यवस्थित होण्यास मदत करते.

**ज्ञान मुद्रा** - अंगठा आणि तर्जनीच्या बोटांची टोके एकर जोडा, बाकीची बोटे सरळ ठेवा. ज्ञान मुद्रा मनाला शांत करते आणि एकाग्रता वाढवते, जी अप्रत्यक्षपणे ताण कमी करून पचनास मदत करते.

**लिंग मुद्रा** - दोन्ही हातांची बोटे झिग झॉग पद्धतीने जोडून घ्या आणि डावा अंगठा सरळ ठेवा. लिंग मुद्रा शरीरात उष्णता निर्माण करते, पचनास मदत करते आणि एकूण रक्ताभिसरण सुधारते.

**मंडला मुद्रा** - हाताचे तळवे प्रार्थनेच्या स्थितीत एकर ठेवा आणि अंगठे सरळ ठेवून बोटांना एकमेकांशी जोडून घ्या. मंडल मुद्रा शरीरात संतुलित ऊर्जा प्रवाह निर्माण करते, पचन सुधारते.

**शंख मुद्रा** - उजव्या हाताच्या चार बोटांनी डाव्या हाताच्या अंगठ्याला विळखा घालून त्यावर दाब द्या. डाव्या हाताची चार बोटे आणि उजव्या हाताचा अंगठा सरळ करून एकमेकांना जोडा. शंख मुद्रा शंखासारखी दिसते आणि अपचन आणि पोट फुगणे यासारख्या पाचक विकारांना दूर ठेवण्यास मदत करते.

**पंच मुद्रा** - दोन्ही हातांची करंगळी आणि अंगठे जोडून हातांनी कमळाचा आकार तयार करा. पंच मुद्रा मन आणि शरीराला शांतता देण्यास मदत करते, जेवल्यानंतर पचनास मदत करते.



## कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर पाच हजार रुपये

**विदर्भ प्रजासत्ताक**  
दि. ३१ अमरावती - सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टर ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्रि धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.

सन २०२३ मध्ये बहुतांश भागात पावसाचे कमी प्रमाण त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याचे लोकसभा निवडणुकीच्या आधीच घोषित केले होते. त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा मांडलेल्या अर्थसंकल्पातही



**कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना खुशखबर**

कृषी विभागाने कृषिमंत्रि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली असून राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान १००० रुपये तर २ हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर ५ हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण १५४८ कोटी ३४ लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी २६४६ कोटी ३४ लाख रुपये असा एकूण ४१९४ कोटी ६८ लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार

**नोंदणीकृत शेतकरीच पात्र**

राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी अॅप/पोर्टलद्वारे लागवडीची नोंद केलेली होती असे नोंदणीकृत शेतकरीच या अर्थसहाय्यासाठी पात्र ठरतील. ई-पीक पाहणी अॅप/पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. मागील वर्षीच्या खरीप हंगामात (२०२३) आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अन्य कारणांमुळे कापूस, सोयाबीनचे दर घसरले होते व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. कमी भावात त्यांना कापूस व सोयाबीन विकाने लागले होते.

असून, डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, महायुती सरकारने आपला शब्द पाळला असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले आहे. या निर्णयासह तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषिमंत्रि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

## पोलीस कर्मचाऱ्याल वर्दी उतरविण्याची धमकी देणारा तुरुंगात

**विदर्भ प्रजासत्ताक**  
दि. ३१ अमरावती - पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून वर्दी उतरविण्याची धमकी देणाऱ्याला येथील तथे जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र.२) पी.ए. साबळे यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सत्री उर्फ विजय संजय सुर्यवंशी (वय २५ रा. विलासनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दाखल

दोषारोपप्रानुसार गाडोणगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल निलेश अरुणराव ठाकरे हे १५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास समस्त वाटण्याकरिता विलासनगरात जात असताना आदर्श बारजवळ त्यांना मुलांची गर्दी दिसली आणि मुले हुज्रत घालत होती. त्यामुळे ठाकरे यांनी मुलांना हटकले. तेव्हा आरोपी सत्री त्यांच्याजवळ आला आणि

त्यांची कॉलर पकडून अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच मी तुझी वर्दी उतरवितो असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर लगेच निलेश ठाकरे यांनी गाडोणगर ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारावर पोलिसांनी कलम ३५३, २९४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सदरच्या घटनेत सहायक पोलीस निरीक्षक

दत्ता देसाई यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरच्या प्रकरणात सरकारी वकील अॅड. शशीकिरण पळोड यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पी.ए. साबळे यांनी आरोपीला सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सदरच्या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून अरुण हट्टवार, मुकेश परचाके आणि मुरलीधर डोईशोडे यांनी सहकार्य केले.

## विद्यापीठात ३ ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन

### नागपूर, पुणे येथील टाटा कन्सल्टन्सी कंपनीमध्ये मिळणार नोकरी

**विदर्भ प्रजासत्ताक**  
दि. ३१ अमरावती - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी १०.०० वा.

विद्यापीठ परिसरातील ए.व्ही. थिप्टर (दुकान्राय सभागृह) येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेऊन त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना नागपूर, पुणे येथील टाटा कन्सल्टन्सी कंपनीच्या आस्थापनांमध्ये नोकरी मिळणार आहे. डाटा ऑपरेटर या पदाच्या ५०० जागांसाठी भरती होणार आहे. किमान पदवीधर, पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रवेशित असलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक पदवीधर उमेदवारांनी

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करावा व सदर लिंकवर आपली नोंदणी करावी. तसेच काही अडचण आल्यास -या ई-मेल आयडी वर संपर्क करावा. विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू

डॉ. महेंद्र बोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले आहे. **डाटा ऑपरेटरच्या ५०० जागांवर भरती** - देशातील अग्रगण्य मल्टी नॅशनल कंपनी म्हणून ओळख असलेल्या टी.सी.एस. कंपनीत डाटा



**संपर्क साठी स्वतंत्र व्यवस्था**  
विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना काही अडचण असल्यास त्यांना कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती येथे प्रत्यक्ष वा दूरध्वनी क्र. ०७२९१-२५६६०६६, ८६०५६५४०२५ किंवा ८९८३२८९८२ यावर याशिवाय ई-मेल -- वर संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी विवि संचालक डॉ. राजीव बोरकर व कौविरोड उपायुक्त द.लं. ठाकरे यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.



# विदर्भ प्रजासत्ताक

बुधवार दि. ३१ जुलै २०२४

शहर/ग्रामिण

## बेवारस अवस्थेत आढळले नवजात अर्भक

### गावातील नागरिकांच्या समयसूचकतेमुळे

#### अर्भकाचे प्राण वाचले

**विदर्भ प्रजासत्ताक**  
दि. ३१ मेळघाट कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यूकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असलेल्या मेळघाट क्षेत्राच्या धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या मोगर्दा गावात मंगळवारी सकाळच्या सुमारास एक नवजात अर्भक बेवारस अवस्थेमध्ये आढळून आल्याने मोगर्दा गावात खळबळ उडाली आहे. स्थानिक मोगर्दा गावकऱ्यांच्या समयसूचकतेमुळे बेवारस अवस्थेमध्ये मिळालेल्या नवजात अर्भकाचे प्राण वाचले आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळच्या सुमारास मोगर्दा गावातील दुर्गा माता मंदिराच्या पाठीमागे गावातील काही स्थानिक नागरिकांना लहान मुल रडत असल्याचा

#### धारणी तालुक्यातील मोगर्दा येथील घटना,

आवाज ऐकू आला. आवाज ऐकून गावातील काही नागरिक मंदिरा पाठीमागे गेले असता त्या ठिकाणी त्यांना बेवारस अवस्थेमध्ये नवजात अर्भक पडल्याचे दिसून आले. नागरिकांना नवजात अर्भक बेवारस आणि जिवंत अवस्थेमध्ये पडल्याचे दिसून आल्यानंतर काही क्षणाकरिता गावातील उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झाले. सदर नवजात अर्भकाला कुणीतरी रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे बेवारस अवस्थेमध्ये सोडून गेल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक गावकऱ्यांनी लावून अर्भकाचे जीवन वाचविण्याच्या दृष्टिने गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी स्थानिक एएनएम स्वाती राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्र बिजूधावडीचे वैद्यकीय अधिकारी सचिन राठोड, रुग्णवाहिका चालक श्याम बर्डे रुग्ण यांच्या सहकार्याने सदर नवजात अर्भकाला धारणी उपजिल्हा रुग्णालयात



भरती करण्यात आले. नागरिक आणि संबंधित आरोग्य प्रशासनाच्या समय सूचकतेमुळे सदर नवजात अर्भकाचे प्राण वाचले. उपजिल्हा रुग्णालय धारणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन पवार यांनी सांगितले की सदर नवजात अर्भकहा मुलगा असून त्याचा जन्म एक ते दोन दिवसांपूर्वी झाला आहे.

नवजात अर्भकाची सद्य परिस्थितीमध्ये प्रकृती स्थिर असून धारणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांच्या दक्षतेखाली नवजात अर्भकाला ठेवण्यात आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी घटनेची माहिती घेऊन नवजात अर्भकाच्या आई आणि वडिलांना शोध सुरू केला आहे. आपल्या पोटाच्या गोळ्याला जिवंत बेवारस अवस्थेमध्ये टाकून गेल्याची माहिती परिसरामध्ये पसरताच सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

## महाराष्ट्रातील फोटोग्राफर संस्थेची पहिली महिला अध्यक्ष हर्षिता कावरे सचिव प्रतिक रोहणकर



#### विदर्भ प्रजासत्ताक

दि. ३१ अमरावती - अमरावती जिल्हातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर ची दिनांक ३० जुलै २०२४ ला जिल्हा परिषद विश्राम गृह अमरावती येथे बैठक पार पडली बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सर्व प्रथम फोटोग्राफर च्या हितासाठी संस्था असणे गरजेचे आहे सर्वानुमते संस्थेचे नाव फोटोग्राफर - व्हिडिओग्राफर कला कौशल्य बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र सभेला उपस्थित फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मधून सर्व कार्यकारिणी निवडण्यात आली. या सभेत अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपली सर्वांची चांगली साथ पाहिजे आपली साथ असलीकी आपण फोटोग्राफर व्हिडिओग्राफर साठी त्यांच्या हिताचे कार्य करता येईल. अध्यक्ष झाल्यावर प्रथम प्राधान्य अमरावती जिल्हातील फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांची नोंदणी करून त्यानंतर शासन दरबारी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर नोंद कशी करता येईल त्याच बरोबर फोटोग्राफर व्हिडिओग्राफर ला कलेचा दर्जा प्राप्त होईल यासाठी सर्वानुमते एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी फोटोग्राफी करताना फोटोग्राफर व्हिडिओग्राफरला खूप त्रास

सहन करावा लागतो तसेच शासन दरबारी फोटोग्राफर ची नोंद होणे गरजेचे आहे सोबतच फोटोग्राफर व्हिडिओग्राफर कलेचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे त्याच बरोबर फोटोग्राफर व्हिडिओग्राफर साठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन झाले पाहिजे फोटोग्राफरच्या सर्वांगीण विकास फोटोग्राफरचे हिताचे निर्णय घेण्यात येणार आहे. उदय चाकोते निलश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनात सभा पार पडली सभेला उपस्थित जिल्हातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर हर्षिता कावरे, प्रतिक रोहणकर, मनीष जगताप, प्रशांत टाके, भुषण रडकेललीत ठाकरे, अनिकेत चराटे, उदय चाकोते, महेश बलोडे, आकाश अंबाडकर, पवन शेंद्रे, शुभम राजगुरे, संदिप नाईक, अंकुश राऊत, धिरज मानमोडे, विनोद ढवळे, रूपेश फसाटे, हर्षल कावरे, पंकज क्षिरसागर, आकाश लादे, अभिजीत मेथ्राम, स्वप्निल मनवर, अमित खैरकर, जया सातनुरकर, सोनु सातनुरकर, पवन देशमुख, अक्षय इंगोले, आकाश राक्षसकर, उमेश सदाफळे, चंद्रशेखर बंदे, सचिन देशमुख मिनाक्षी राजपूत, प्रणव हाडे, प्रशांत गजभिये, श्याम गादी, आकाश देशमुख, आशिष आर्विकर, अनंत जांभोदकर, सागर काजळे, गजानन अंबाडकर उपस्थित होते.

## जुन्या पध्दतीनेच धान्य वितरण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय

### रशन कार्ड धारकांनी केले समाधान व्यक्त

**विदर्भ प्रजासत्ताक**  
दि. ३१ अमरावती - जिल्हातील सर्व रश्नकार्ड धारकांनी समाधान व्यक्त केले. खाद्यसुरक्षा कायदांतर्गत रेशनकार्डच्या माध्यमातून गरिबांना मोफत धान्य वितरित केले जाते. यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) कार्यरत आहे. यात पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू करण्यात आली होती. याद्वारे रेशनकार्ड धारकांना किती धान्य मिळते याची माहिती दिली जाते. (ई- पीओएस) म्हणजे इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल यंत्रणा ही केंद्रीय यंत्रणा असून,

**जिल्हात १ हजार ९१४ रेशन दुकानदार**  
शहरात १६५ आणि जिल्हात १ हजार ९१४ रेशन दुकाने आहेत. प्रत्येक रेशन दुकानदाराने कर्मचाऱ्यासमोर धान्यवाटप करावे असे शासनाचे आदेश आहेत. परंतु पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.



ब्रेक लागला होता व ग्राहक आणि दुकानदार दोघेही त्रस्त झाले होते त्यामुळे आता प्रशासनाने आता जुन्या पध्दतीने धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी सायंकाळी जीआर सुध्दा काढण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे जिल्हासह संपूर्ण राज्यात रेशनकार्ड धारकांना जुन्या पध्दतीने धान्य वितरित होणार आहे. रेशनदुकानदारांना धान्य वितरण करताना संबंधित अधिकाऱ्यासमोरच धान्य वितरण करावे लागेल. धान्य वितरण केल्यानंतर दुकानदारांना संपूर्ण माहिती शासनाच्या (आयएमपीएस) पोर्टलवर भरावी लागणार आहे असे जीआरमध्ये नमुद आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपासून रेशनकार्डधारकांनी धान्यासाठी रेशन दुकानासमोर एकच गर्दी केली होती.

## शासकीय योजनेचा ४००० लाभार्थ्यांना लाभ

### शासन आपल्या दारी राजस्व अभियान

**विदर्भ प्रजासत्ताक**  
दि. ३१ भातकुली - भातकुली तालुक्यातील नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याकरीता आरवि राणा यांच्या उपस्थितीत नागरिकांकरिता भातकुलीत आशीर्वाद मंगल कार्यालयात राजस्व अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. दीप प्रज्वलित करून आरवि राणा यांनी उद्घाटन केले. सहा जिल्हाधिकारी मिन् तहसिलदार येथे, गट विकास अधिकारी बोरखडे, डॉ. खराटे ता. आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी ३५

अजीत पवार, राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनात महाराजस्व अभियान राबविण्यात आले. शासनाच्या वतीने ३५ योजनेचा स्टॉल लावण्यात आला होता. त्यावरून ४००० विविध शासकीय योजनेचालाभ देण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना, अमरावती नगर पंचायत विविध योजनेचा स्टॉल, कामगार विभागाच्या योजना, वयोश्री



स्टॉल वरून विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना, आयुष्मान भारत योजना, पिक विमा व मुद्रा लोन योजना, कृषी विभागासंबंधी सर्व योजना, पि.आर. कार्ड व जागेचे सनद संबंधी, रेशन कार्ड, बालसंगोपण योजना, जिल्हा उद्योगविभागातील योजना,

संजय गांधी निराधार व श्रावण बाळयोजना, पंचायत समिती अंतर्गत घरकुल व इतर सर्व योजना, दिव्यांगांच्या सर्व योजना, महावितरण संबंधी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकरिता असलेल्या योजना, आदिवासी समाजातील नागरिकांच्या योजना, वनविभाग संबंधी, शिक्षण विभागासंबंधी तसेच निवडणुक विभागाच्या वतीने या ठिकाणी स्टॉलचा भातकुली तालुक्यातील लोकांनी लाभ घेतला. यावेळी नगराध्यक्षा योगिता कोलटे के, तहसिलदार डॉ. अजितकुमार

## उद्यापासून २० ऑगस्टपर्यंत ईव्हीएमची तपासणी

### ६,१२९ कंटोल युनिट, ३,४०२ बॅलेट व ३,६७७ व्हिडिओ तपासणार

**विदर्भ प्रजासत्ताक**  
दि. ३१ अमरावती - एकीकडे राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापवायला सुरुवात केली. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सुद्धा सज्ज झाले असून निवडणुक विभागाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने उद्या गुरूवार १ ऑगस्ट पासून ईव्हीएमच्या प्रथम तपासणीला सुरुवात होणार आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या समक्ष

तब्बल २० दिवस हा कार्यक्रम लोकशाही भवन येथे चालणार आहे. यामध्ये निवडणुक विभागाकडे उपलब्ध असलेल्या ६, १२९ कंटोल युनिट, ३,४०२ बॅलेट युनिट व ३,६७७ व्हिडिओ तपासणी केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा तयारी यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. अशातच आता निवडणुक विभागाकडे जिल्हात असलेल्या ईव्हीएमची पहीली तपासणी १ ते २० ऑगस्ट



दरम्यान सुरू होणार आहे. यामध्ये सदर मशीन निवडणुकीकरीता तयार केल्या जाणार आहे. यातील किती मशीन वारण्यायोग्य आहे, याची देखील तपासणी सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थिती होणार

आहे. याकरीता पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या समक्ष ६ हजार १२९ कंटोल युनिट, ३ हजार ४०२ बॅलेट व ३ हजार ६७७ व्हिडिओ तपासणी केली जाणार आहे. विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे सकाळी ११ वाजतापासून ईव्हीएमच्या तपासणीला सुरुवात होईल.

## १६ सिटीबस पुन्हा रस्तावर.....

### ऑटो चालकांची मनमानी ला बसला चाप

**विदर्भ प्रजासत्ताक**  
दि. ३१ अमरावती - काही दिवसांपूर्वी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकासमोर सिटीबसने ९ वर्षांच्या मुलाला चिरडल्याने सीपी रेड्डी यांनी सर्व सिटीबसची फिटनेस तपासणी करण्याचे आदेश दिल्याने काही दिवस शहरातील सिटीबस सेवा बंद राहिली. आरटीओतून जसजशी फिटनेस तपासणी होत होती, तसतशा सिटीबस ऑनरोड होत होत्या. मंगळवारी ३० जुलै रोजी आपणखी ८



सिटी बसची फिटनेस तपासणी पूर्ण झाल्याने त्या ऑनरोड झाल्याने शहरात सध्याघडोला १६ सिटीबस रस्त्यावर धावत आहेत. शनिवार पर्यंत आपणखी ६ सिटीबस प्रवाशांच्या

सेवेत सुरू होणार असल्याने संपूर्ण २२ बस नियमितपणे शहरात धावतील. सिटी बस सुरू झाल्याने ऑटोचालकांकडून होणाऱ्या भाडेवाढीतून प्रवाशांची सुटका झाली आहे. महानगर पालिकेने सिटी बसचा कंत्राट महेश साहू यांना दिला आहे.

# आरोपीला जन्मठेप अन् ५ लाख रुपयांच्या दंड; यूपी विधानसभेत 'लव्ह जिहाद' विधेयक मंजूर

**विदर्भ प्रजासत्ताक**  
**दि. ३१ लखनऊ -** लव्ह जिहाद सोडा अन्यथा कठोर परिणामांसाठी तयार रहा... हे शब्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे होते. सोमवारी उत्तर प्रदेश विधानसभेत बेकायदेशीर धर्मांतर बंदी (दुरुस्ती) विधेयक सादर करण्यात आले आणि आज, मंगळवारी हे एकमताने मंजूर झाले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत योगी सरकारने

'लव्ह जिहाद' हा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनवला होता. हे थांबवण्यासाठी २०२० मध्ये राज्यात बेकायदेशीर धर्मांतराचा अध्यादेश मंजूर करण्यात आला, तर २०२१ मध्ये विधिमंडळात मंजूर करून त्याला औपचारिकरित्या कायदेशीर दर्जा देण्यात आला. त्यावेळी या कायद्यानुसार जास्तीत जास्त १० वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद होती. आता नववीन विधेयकात गुन्हाची व्याप्ती आणि शिक्षा

वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सुधारित कायद्यात फसवणूक किंवा सक्तीने धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये पूर्वीपेक्षा कठोर कायदा करण्यात आला आहे. यात जास्तीत जास्त जन्मठेप किंवा ५ लाख रुपयांच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. सुधारित विधेयकात महिलेची फसवणूक करून धर्मांतराचे आमिष दाखवणे आणि तिच्याशी बेकायदेशीरपणे लग्न करून तिचा छळ करणाऱ्या दोषींना जास्तीत



जास्त जन्मठेपेची तरतूद आहे. यापूर्वी जास्तीत जास्त १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती.

या गुन्ह्यांना कठोर शिक्षा कोणत्याही व्यक्तीने, एखाद्याचे धर्मांतर करण्याच्या

**कोणीही एफआयआर दाखल करू शकतो**  
सुधारित तरतुदीनुसार, आता कोणतीही व्यक्ती धर्मांतर प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करू शकेल. यापूर्वी या प्रकरणाची माहिती किंवा तक्रार देण्यासाठी पीडितेचे आई-वडील, भावंड यांची उपस्थिती आवश्यक होती, मात्र आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता ही माहिती कोणीही पोलिसांना लेखी स्वरूपात देऊ शकतो. सुधारित मसुद्यानुसार, अशा प्रकरणांची सुनावणी सत्र न्यायालयात किंवा त्यावरील न्यायालयात होईल आणि सरकारी वकिलांना संधी दिल्याशिवाय जामीन अर्जावर विचार केला जाणार नाही. प्रस्तावित मसुद्यात यातील सर्व गुन्हे अजामीनपात्र करण्यात आले आहेत.

दिले किंवा लग्न करण्याचे वचन देऊन कट रचला किंवा एखाद्या महिलेची, अल्पवयीन व्यक्तीची किंवा कोणाचीही तस्करी केली, तर त्याच्यावर सर्वात जास्त गुन्हाची नोंद ठेवली जाईल, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सुधारित कायद्यात अशा प्रकरणांमध्ये २० वर्षे कारावास किंवा जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी यात कमाल १० वर्षे शिक्षा आणि ५० हजार रुपये दंडाची तरतूद होती.

## उद्या पासून जिल्हात महसूल समाह; नागरिकांनी लाभ घ्यावा

**विदर्भ प्रजासत्ताक**  
**दि. ३१ अमरावती, १** ऑगस्ट या महसूल दिनापासून ७ ऑगस्टपर्यंत जिल्हात महसूल समाहा राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिल्या जाणार असून नागरिकांनी सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. गुरुवार दि. १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल समाह शुभारंभ व

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांच्या कल्याणाचा आणि बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी

पुरस्कार वितरण व महसूल समाह सांगता समारंभ होईल. महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळोवेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणाची चौकशी करणे इ. कामे वेळोवेळी व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आणि महसुली वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल

विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दि. १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. यावर्षी महसूल दिनापासून म्हणजेच दिनांक १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात 'महसूल समाह साजरा करण्यात येणार आहे. महसूल समाहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.

## सुनील केदार यांना वाचविण्यावरून भाजप-अजित पवार गटात वाद आशिष देशमुख यांचा सहकार मंत्री वळसे-पाटील यांच्यावर आरोप

**विदर्भ प्रजासत्ताक**  
**दि. ३१ नागपूर :** भाजप मंत्री व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुनील केदार यांना वाचविण्याचा प्रयत्न राज्याच्या सहकार खात्याकडून असल्याच्या आरोपामुळे सत्ताधारी महायुती मधील भाजप व अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली आहे. केदार यांच्याकडून सरकारी रोखे खरेदी घोटाळ्याची १५० कोटीपेक्षा जास्त रक्कम वसूल

करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून याप्रकरणी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी मुंबई येथे सुनावणी निश्चित केली होती. ही सुनावणी अचानक रद्द झाली. वळसे-पाटील सुनील केदार यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वळसे-पाटील व केदार जुने सहकारी असल्यानेच या प्रकरणाची सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी

**प्रकृतीच्या कारणामुळे सुनावण्या पुढे ढकलल्या**  
वळसे-पाटील यांची प्रकृती बरी नसल्याने ते मंगळवारी पुण्यातच होते. त्यामुळे त्यांनी या दिवशी ठेवलेल्या सर्व सुनावण्या पुढे ढकलल्या. मंत्रीमंडळ बैठकीलाही ते येऊ शकले नाहीत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मतदारसंघातील विकास कामांबाबत आयोजित बैठकही रद्द करण्यात आल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. केला. देशमुख यांच्यासह नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पीडित शेतकरी व खातेदार संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यामार्फत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन देत तातडीने सुनावणी न झाल्यास २ ऑगस्टपासून सावनेरला ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. दोन महिन्यांत केदार यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करून शेतकरी आणि खातेदारांना पैसे वाटप करण्याची मागणी निवेदनात केली.



## मनपाच्या स्वास्थ्य निरीक्षकांच्या नावाच्या यादीसह मोबाईल क्रमांक जाहीर करा

### माजी सभापती मिलिंद बांबल यांची मागणी

**विदर्भ प्रजासत्ताक**  
**दि. ३१ अमरावती** प्रभागातील स्वास्थ्य निरीक्षकांच्या बदल्यामुळे नागरिकांना तक्रार करण्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक असून त्यांच्या नावाची यादी जाहीर करण्यात यावी या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांनी मनपा आयुक्तांना दिले. पावसाळा सुरू असून डेंग्यू

मलेरिया रोखण्यासाठी युद्धस्तरावर साफसफाई तसेच शहरात प्रत्येक भागात गल्लीगल्लीत नाल्यासफाई सोबतच मच्छर प्रतिबंधक फवारणी, घरोघरी फवारणी आणि जनजागृती आवश्यक आहे. प्रत्येक प्रभागातील सफाई कंत्राटदार, स्वास्थ्य निरीक्षक, बिट प्युन यांच्या नावाची यादी मोबाईल नंबरसह जाहीर



करण्यात यावी या मागणीचे निवेदन माजीस्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी मनपा आयुक्त सचिन कलत्रे, उपायुक्त मडावी यांना निवेदन दिले.

## दुचाकी चोरणारी नागपुरची टोळी गजाआड



**विदर्भ प्रजासत्ताक**  
**दि. ३१ अमरावती,** महागड्या दुचाकी चोरणार्या चार जणांच्या टोळीला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून एकूण १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. सुमधे साळुखे रा. प्रोफेसर कॉलनी मंगलधाम यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात रॉयल इनफील्ड कंपनीची बुलेट घरासमोरून चोरून नेल्याची तक्रार दिली होती. गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला. त्याचवेळी गुन्हे शाखेनेही समांतर तपास केला. दुचाकी चोरणार्या गुन्हेगारांवर गुन्हेशाखा पथकाने पाळत ठेवून गुप्त माहितीच्या आधारावर

प्रणव संजय ठाकरे (वय २३ वर्ष, रा. खामला, नागपुर) याला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्याने बुलेट चोरल्याची कबुली दिली. सोबतच त्याने साथीदार करण गणेश उके (वय १८ वर्ष, रा. खामला, नागपुर), प्रणव सुरेश मारबते (वय २० वर्ष रा. हनुमान नगर, वानाडोंगरी नागपुर), ऋषिकेश रवी कुंबरे (वय १९ वर्ष रा. जयताळा नागपुर) यांची नावे सांगितली. सखोल चौकशी केल्यावर चौघांनी आतापर्यंत १५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्या सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. त्याची किंमत ११ लाख २० हजार आहे. चौकशीत आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कारवाई पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त कल्पना बारवकर, सागर पाटील, गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हेशाखा शिवाजी बचारे, पोनि. बाबाराव अवचार यांच्या मार्गदर्शनात सपोनि महेश इंगोले, सत्यवान भुयारकर, संजय वानखडे, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, संदीप खंडारे, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, चेतन कराडे, योगेश पवार, चंद्रशेखर रामटेके, निलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीव रायलीवाले, अमर कराळे यांनी केली आहे.

## चार दिवसांत ८७ घरांची पडझड, तब्बल ७१ गावांना फटका

**विदर्भ प्रजासत्ताक**  
**दि. ३१ अमरावती -** जिल्हात संततधार पावसाचा ग्रामिण भागात घरांना फटका बसला आहे. २६ ते २९ जुलै या चार दिवसांत ७१ गावांमधील ८७ घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाईची मागणी देखील होत आहे. संततधार पावसामुळे शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे सोयाबिन, कपाशी, तुरीलादेखील याचा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्यामुळे सूर्याचे दर्शन झाले नव्हते. मात्र

### संत्रा गळती सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत

मंगळवारला सकाळपासून वातावरण मोकळे आणि ११ वा. पासून सूर्याचे दर्शन झाले. जिल्हात जुलैमध्ये शंभर टक्केच्या वर पाऊस बसला आहे. त्यामुळे आता शेतीकरीता पुरेसा पाऊस झाला असला तरी संततधार पावसामुळे मात्र पिकांना नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. याशिवाय घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. जिल्हात गत १५ दिवसांपासून पाण्याची रिपरिप सुरू आहे. या चार दिवसांत पावसाची टक्केवारी



मोठ्या प्रमाणात वाढली असून नदी नाले, तुटुंब भरून वाहत आहे. पिके मात्र खराब होवु लागली आहे. कारण शेतीचे

सोयाबिन, कपाशी, तुरीला देखील याचा फटका सहन करावा लागत आहे. संत्रा गळती देखील सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशातच घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड सुरू असून या चार दिवसांत ७१ गावातील ८७ घरांची पडझड झाली आहे. २६ ते २८ जुलै दरम्यान २८ गावातील ४७ घरांची अंशतःत एका घराची पुर्णता पडझड झाली आहे. सोमवारी झालेल्या पावसात ३३ गावातील ३६ घरांची अंशतःत २ धरे जमिंदोस्त झाली आहे. त्यामुळे आता या नुकसानग्रस्त नागरीकांना मदतीची प्रतिकक्षा लागली आहे.

## ६३ शाळांना पहिल्यांदाच मिळणार सफाई कामगार

**विदर्भ प्रजासत्ताक**  
**दि. ३१ अमरावती -** मूळ सफाईचे कार्य सोडून प्रभारी स्वास्थ्य निरीक्षक, बीट प्युन, लिपिक व शिपाई बनलेल्या ६३ सफाई कामगारांना आता मूळ सफाई करणे लावणार आहे. सफाई कामगार म्हणून त्यांच्याकडे प्रथमच महापालिकेतील एकूण ६३ शाळांच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे. हे ६३ जण कित्येक वर्षांपासून स्वच्छता सोडून अन्य कामांमध्ये वळले होते. राजकारणी दादा-भाऊंच्या वळचणीला जाऊन त्यांनी ती पदे मिळविले होती. स्वच्छता विभागाचा आढावा घेताना महापालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी ती बाब लक्षात आली होती. शहरातील स्वच्छतेसाठी आधीच कमी कामगार असताना ६३ पेक्षा अधिक जण मूळ काम सोडून शिपाई, लिपिक, स्वास्थ्य

निरीक्षक व बिटप्युन बनल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याबाबत सामान्य प्रशासन विभागकडून ती माहिती मागितली होती. दरम्यान, महापालिकेच्या शहरात हिंदी, मराठी व उर्दू माध्यमांच्या ६३ शाळा असताना तेथील स्वच्छता होत नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. अनेक शाळांच्या आवारासह बाहेरदेखील कचऱ्याचे ढीग दिसून येत असल्याच्या पाक्षुभूमीवर प्रत्येक शाळेला एक असे ६३ सफाई कामगार नव्याने देण्यात आले आहेत. जे ६३ जणांनी मूळ कामाला बाजूला सारले होते, त्यांच्याकडेच ती जबाबदारी देण्यात आली आहे. दि. २९ जुलै रोजी माधुरी मडावी यांनी त्याबाबतचे आदेश काढले. ६३ सफाई कामगारांनी स्थानांतरणाच्या ठिकाणी रुजू होऊन २४ तासांच्या आत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशदेखील आदेशात देण्यात आले आहे.

## मेळघाटातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी एसटी सुरू करा भर पावसात घन्नी घेऊन केले परतवाडा बसस्थानकात आंदोलन

**विदर्भ प्रजासत्ताक**  
**दि. ३१ मेळघाट -** मेळघाट च्या धारणी व चिखलदरा तालुक्यांमध्ये रस्ते आणि बससेवा ही समस्या कायमस्वरूपी झाली असून त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तत्काळ बससेवा सर्व ठिकाणी सुरू करण्याच्या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी १०.३० पासून तर ३ वाजेपर्यंत भर पावसात छत्र्या घेऊन



आंदोलन केले. मेळघाटातील विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेवर

आणि खराब रस्ते या समस्या पाहता आजही धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बसफेऱ्या बंद आहेत. याबाबत परतवाडा बस आगारात जाव विचारण्यात आला. आंदोलनकर्ते रामदास हिवराळे, रामदास भिलावेकर, रामबाबू दहीकर, उषा बेलसरे, उर्मिला दहिकर, प्रशांत कासदेकर, हरीश येवले, अॅड. शाळेत पोहोचता व परत घरी येता यावे तसेच विकासात्मक कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असतानाही बसफेरी

# मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू

# एका दशकानंतर शनिवारच्या सुखद झडीने शहारला मिळाला दिलासा : पिकांची वाढ उत्तम, जलसाठेही भरले

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ अकोला

करण्यात आलं. पण संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला.

मिटकरींनी केलेल्या तक्रारीत राज ठाकरेंचेही नाव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून फिर्यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही नाव घेण्यात आलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील सिव्हील लाईन



पोलिसांत घडलेल्या घटनेबाबत जबाब दिला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत राज ठाकरेंच्या आदेशानुसारच माझ्यावर हल्ला दाखल हे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, या प्रकरणी संशयित आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बाशाटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मिटकरी यांनी राज ठाकरेंचं नाव घेतल्याने आता मनसे व राष्ट्रवादीतील हा वाद टोकाला गेल्याचा दिसून येतं.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एक अस- लेले मनसेच्या कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगुहा- वर झालेल्या राड्यात जय मालोकार सहभागी होते. राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. त्यामध्ये जय मालोकार यांची सहभाग होता. या राड्यानंतर जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण आता त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या १३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी १२ कार्यकर्ते फरार झाले. जय मालोकारही त्यामध्ये होते. पण त्यांच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३० अमरावती

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर सतत बरसत असलेल्या जलधारा जून्या आठवणींना नव्या उजाळा देऊन गेल्या. गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच सलग पंधरा दिवसांच्या अविस्मरनीय झडीच्या अनुभूतीने अवघा जिल्हाच शहारून गेला आहे. पेरणी नंतर झालेल्या या दमदार पावसामुळे पिकांची वाढ झपाट्याने होण्यास मदत मिळाली. जिल्ह्यातील नदी-नाले दुधडी भरून वाहू लागले. जल प्रकल्पातील पाणीसाठ्यातही येत्या काही तासांत कधीही दारे उघडून विसर्ग सुरू करावा लागेल इतकी वाढ झाली आहे. एका दशकानंतर पहिल्यांदा सलग पंधरा दिवस बरसून गेलेल्या या



झडीमुळे यावर्षी पहिल्यांदा शेतकऱ्यांवरिल दुबार पेरणीचे संकट टळले. शिवाय कुठेही अतिवृष्टीमुळे पिक वाहून जाण्याचा घटना आजवरच्या दशकातील पावसाळ्याचा तुलनेत नगन्य आहेत. पावसाच्या कहराने मोठ्या नुकसानीच्या घटनाही यावर्षी अत्यल्प आहेत. पाऊस चांगला

जून्या आठवणींना उजाळाआजवर आम्हाला आमचे वडीलधारी पावसाळ्यातील झडीचे किस्से सांगायचे. परंतु आम्ही तशी झडी स्वतः मात्र कधी अनुभवली नव्हती. परंतु यावर्षी तो अनुभव आला. वडिलधऱ्यांनी सांगितलेल्या आठवणींनाही नव्याने उजाळा मिळाला. - प्रा. अनिल बंड, हवामान अभ्यासक.

होऊनही गेल्या वर्षीचे विक्रम मोडीत निघाले. यावर्षी जिल्ह्यात चिखलदारा, वरुड, चांदूर रेल्वे, धामणगांव तालुक्यात सर्वाधिक तर भातकुली, अंजनगाव, अचलपूर तालुक्यात त्यातुलनेत कमी पाऊस नोंद झाला आहे. अर्धे अधिक भरले तलावअमरावती विभागातील एकूण ९ मोठ्या जलप्रकल्पात आज ५० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. यापैकी अमरावती जिल्ह्यातला सर्वांत मोठा जल प्रकल्प अम्पर वर्धा प्रकल्प अर्धा अधिक भरला आहे. आज रोजी या धरणात ३७८.२७ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा आहे. त्याच प्रमाणे अन्य प्रकल्प मिळून एकूण ७००.९२ दश लक्ष घनमीटर इतका जलसंचय झाला आहे. येत्या दिवसांत हे सर्व प्रकल्प तुडुंब भरून वाहतील.

## प्रीती सुदान युपीएससीच्या नव्या अध्यक्ष

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ पुणे वादग्रस्त आयएसएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग सध्या देशभरात चर्चेत

आहे. याच आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता. सन २०२१ मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता.

मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर युपीएससीचा अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता या प्रश्नाचं उत्तर

मिळालं आहे. १९८३ बॅचच्या आयएसएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना युपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.

# आरटीई प्रवेशासाठी भाडेकरार पत्रासाठी भाडेकरुंची धावपळ

# मध्य रेल्वेच्या 'मेगा ब्लॉक'मुळे प्रवाशांना मनस्ताप; तब्बल ११ गाड्यांच्या फेऱ्या रद्द

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३० नागपूर मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत इंग्रजी शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालकांची चांगलीच दमछाक होत आहे. यात भाड्याने राहणाऱ्या पालकांसाठी भाडे करार प्रमाणपत्र फास ठरला आहे. आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वीचा व ११ महिन्यांचा भाडे करार पालकांना सादर करायचा

## शेकडो पालकांचा हिरोड होण्याची भीती



आहे. अनेक पालकांकडे हे प्रमाणपत्र नसल्याने धावपळ सुरू आहे. मात्र ३१ जुलै ही प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत असल्याने शेकडो पालकांची हिरोड

झाली. अशात कागदपत्रांसाठी पुन्हा पालकांची दगदग वाढली असून आर्थिक पुरावा, रहिवासी पुरावा सादर करताना पालकांची दमछाक होत आहे. शहरात भाड्याने राहणाऱ्या पालकांची निराशा होत आहे. त्यांना अर्ज करण्यापूर्वीचे भाडेकरार प्रमाणपत्र सादर करायचे होते. मात्र अनेक पालकांनी हा भाडेकरार केलाच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांचा द्रा लागला असतानाही त्यांचे अर्ज रद्द होण्याची भीती आहे.

आरटीई कायद्यांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. यासाठी काही महिन्यांपासून



विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ अकोला मध्य रेल्वेच्या मार्गावर 'मेगा ब्लॉक' घेतला जात असल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप होणार आहे. नागपूर-भुसावळ दरम्यान धावणाऱ्या तब्बल ११ गाड्यांच्या फेऱ्या वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. विभागात तांत्रिक कार्य करण्यासाठी हा 'ब्लॉक' घेतला जात आहे.

'ब्लॉक' घेतला जात आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये बदल करण्यात आला. गाडी क्रमांक १२११९ अमरावती-अजनी एक्सप्रेस १ ते ३, ५, ६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द केली. गाडी क्रमांक १२१२० अजनी-अमरावती एक्सप्रेस १ ते ३, ५, ६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द केली. गाडी क्रमांक १२१५९ अमरावती-जबलपूर एक्सप्रेस ०४, ०५, ०९, १० ऑगस्ट रोजी रद्द केली. गाडी क्रमांक १२१६० जबलपूर-अमरावती एक्सप्रेस ०५, ०६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द केली. गाडी क्रमांक २२१२४ अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेस ६ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२११७ पुणे-अमरावती एक्सप्रेस ७ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२१४१ पुणे-नागपूर हमसफर ०८ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२११८ अमरावती-पुणे एक्सप्रेस ०८ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२१४२ नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेस ९ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२१३९ पुणे-

अजनी हमसफर एक्सप्रेस १० ऑगस्ट व गाडी क्रमांक २२१४० अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेसची ११ ऑगस्टला धावणारी फेरी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२१४० नागपूर-मुंबई एक्सप्रेस ५ ऑगस्ट रोजी नागपूर विभागात ०१.४५ तास नियमित केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली. मध्य रेल्वेचे मार्गावरून धावणाऱ्या तब्बल ११ गाड्यांच्या फेऱ्या वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना ऐनवेळी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या 'ब्लॉक'मुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय होत असून प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले.

# जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ अमरावती जवाहर नवोदय विद्यालय अमरावती येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ करिता इयत्ता सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश घेण्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. १६ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे. नवोदय विद्यालय समितीचे अर्ज करण्याची

प्रक्रिया दि. १६ जुलैपासून सुरू झालेली आहे. इच्छुक विद्यार्थी नवोदय विद्यालय समिति किंवा जवाहर नवोदय विद्यालय अमरावती च्या संकेतस्थळावर [www.navodaya.gov.in](http://www.navodaya.gov.in) किंवा <https://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/-MR-V-TI/en/home/> निशुल्क अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा शनिवार दि. १८ जानेवारी २०२५ रोजी करण्याचे



निर्धारित आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील रहिवासी व मान्यता प्राप्त शाळेतून सत्र २०२४-२५ मध्ये वर्ग पाचवीत अध्ययन करणारा असवावा. अर्ज करतांना

विद्यार्थ्यांना स्वतःचा आधार कार्ड क्रमांकाने अर्ज करावा. जर विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नसेल तर त्याने सक्षम अधिकाऱ्याकडून रहिवासाचा दाखला मिळवून अर्ज करता येईल. परंतु प्रवेश घेतांना मात्र याच जिल्ह्यातील पत्ता असलेला आधारकार्ड किंवा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा आवश्यक असेल. विद्यार्थ्यांचे जन्म १ मे २०१३ ते ३१ जुलै २०१५ (सुरुवात व अंतिम दोन्ही दिवस समाविष्ट दरम्यान असवावा),

जन्म तिथी आरक्षित आणि अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थी करिता सारखीच आहे. अधिक माहिती करिता वि व ङ ा ऩ १ न ० [www.navodaya.gov.in](http://www.navodaya.gov.in) किंवा <https://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/-MR-V-TI/en/home/> संकेतस्थळावर भेट द्यावी. किंवा प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय अमरावती यांचेसि संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

# तांत्रिक बिघाडात 'ई-पाॅस मशीन' बंद; जिल्ह्यात धान्याचे वितरण ठप्प

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ अकोला:५ तांत्रिक बिघाडामुळे रास्त भाव धान्य दुकानांमधील 'ई-पाॅस मशीन' गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने, जिल्ह्यात धान्याचे वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानांमधून धान्य मिळणार तरी कधी, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातही सुरू आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये 'ई-पाॅस

मशीन'द्वारे दरमहा पात्र रेशनकार्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात येते. 'ई-पाॅस मशीन'वर अंगठा लावल्यानंतर संबंधित रेशनकार्डधारक लाभार्थीस धान्याचा लाभ मिळतो; परंतु तांत्रिक बिघाडामुळे गेल्या २२ जुलैपासून रास्त भाव धान्य दुकानांमधील 'ई-पाॅस मशीन' बंद पडत आहेत. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील १ हजार ६१ रास्त भाव धान्य दुकानांमधील पात्र रेशनकार्डधारकांना धान्य

वितरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यानुषंगाने 'ई-पाॅस मशीन' सुरळीत कधी होणार आणि रास्त भाव दुकानांमधून धान्याचा लाभ कधी मिळणार, याबाबतची प्रतीक्षा धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील पात्र रेशनकार्डधारकांकडून केली जात आहे. ३,१२,४८१ रेशनकार्ड धारक जिल्ह्यात ३ लाख १२ हजार ४८१ रेशनकार्डधारक असून, त्यामध्ये अंत्योदय अन्न



योजनांतर्गत ४५ हजार ४६३ रेशनकार्डधारक आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील २ लाख ६७ हजार १८ रेशनकार्डधारकांचा समावेश आहे. अंत्योदय अन्न योजना

रेशनकार्डधारक लाभार्थीची अशी आहे संख्या अकोला ग्रामीण २१६९४७ अकोला शहर १७५६६० अकोट १६५६६७ बाळापूर १६३८६९ बाशाटाकळी १३४८०३ मूर्तिजापूर १३३३६८ पातूर १२०१८० तेलहारा १२५५७८


रास्त भाव धान्य दुकानांतील 'ई-पाॅस मशीन' गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने, धान्याचे वितरण वाटप रखडले आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांची गैरसोय होत असून, धान्य मिळत नसल्याने रास्त भाव दुकानदार आणि रेशनकार्डधारकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. योगेश अग्रवाल, महानगराध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना, अकोला. आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी रेशनकार्डधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांमधून मोफत धान्याचे वितरण करण्यात येते; मात्र 'ई-पाॅस मशीन' वारंवार बंद पडत असल्याने, जिल्ह्यातील रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना मोफत धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

# एकतर्फी प्रेमातून भरस्स्त्यात तरुणीवर चाकूने सपासप वार

## मन सुन्न करणारी घटना : तरुणीच्या गळ्याला पडले ६ टाके

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ अमरावती

उरणमधील यशश्री शिंदे हत्याप्रकरणा ताजे असतानाच अमरावतीमध्ये देखील अशीच घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. भरचौकात दिवसाढवळ्या या तरुणाने तरुणीवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावती शहरातील राजापेट अंडरपासमधील ही घटना आहे. या घटनेमुळे अमरावती शहर हादरले आहे.



सुमारास ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून तरुणाने कॉलेजला निघालेल्या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार केले. जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तरुणीच्या गळ्याला ६ टाके पडले

आहेत. आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून सतत तरुणीचा पाठलाग करायचा आणि तिचा रस्ता आडवायचा. आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची आणि अॅसिड हल्ला करण्याची धमकी देखील दिली होती. आज सकाळी तरुणी कॉलेजला २४ वर्षीय आरोपी तरुण

प्रफुल्ल काळकरने तिचा पाठलाग केला आणि सोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर हल्ला केला. तरुणीच्या शरीरावर आणि मानेवर त्याने चाकूने वार केले. तिने आरडाओरडा केल्यामुळे त्याठिकाणी असलेले शिक्षावाले मदतीसाठी धावून आले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रफुल्लला

रिक्षाचालकांनी पकडले आणि चांगला चोप दिला. त्यानंतर त्यांनी आरोपीला अमरावती शहरातील राजपेट पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे. जखमी तरुणीवर सध्या अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी सुद्धा तरुणीच्या आई वडिलांनी आरोपीची पोलीसात तक्रार केली होती. त्यावेळी पोलीसांनी त्याला अटक करून त्याच्यावर अमरावतीच्या राजपेट पोलीसात गुन्हा देखील दाखल केला.

# अन्नपूर्णा योजनेचा जीआर आला; लाडकी बहीण अन् उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ



विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ मुंबई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर याच लाभार्थ्यांना आणखी लाभ देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय ३० जुलै रोजी काढण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. तसेच लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांनाही या

## काय आहेत अटी ?

महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलिंडर मिळणार नाहीत सदर लाभ केवळ १४.२ कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना मिळेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब योजनेस पात्र असतील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतर्गत पात्र असलेल्या ५२.१६ लाख लाभार्थ्यांना योजनेसाठी पात्र धरण्यात येईल.

योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत मिळतील. या योजनेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने संबोधण्यात येईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मागच्या आठवड्यापर्यंत एक कोटी अर्ज आले होते. मात्र पावणे तीन कोटी महिला या योजनेत पात्र ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे महिलांपर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे मोहिम राबविली जाणार आहे. अनेक महिलांकडे बँक खाते नाही, आधार कार्ड बँक खात्यासोबत आणि मोबाईलसोबत लिंक नाही, अशा तांत्रिक अडचणींचा सामना महिलांना करावा लागत आहे. त्यामुळे अशा अडचणींवर मात करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

# सावधान.. शेतशिवारात सापांचे फुत्कार, पावलं जपून टाका! पावसाळ्यात असतो सर्वाधिक धोका

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ मोर्शी

पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी बिळात जाते. त्यामुळे साप बाहेर येतात. पावसाळा सुरू होताच शेतशिवारासह मानवी वस्त्यांमध्ये देखील विषारी व विनविषारी सापांचा वावर वाढतो. त्यातूनच धोकाही वाढतो. पावसामुळे पिकांची वाढही जोमाने झाली आहे त्यासोबतच गवतही वाढले आहे. त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी विषारी व विनविषारी साप शेततातील पिकात फिरत असतात. अशावेळी शेतकरी व शेतमजुरांनी खबरदारी घेणे गरजेचे असते. खरिपाचा हंगाम सुरू आहे. सध्या शेतशिवारात भात

पीक लागवडीची कामे सुरू आहेत. चुकून नकळत कदाचित सापावर पाय पडल्यास सर्पदंशाची भीती अनेकदा असते. सर्पदंश झालाच तर सापाचे विष उतरविण्यासाठी वैदुबाबाकडे न जाता वेट जवळच्या रुग्णालयात जाऊन तत्काळ उपचार घेतले पाहिजेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने सापांसह विंचू व

अनोळखी कीटकांचा वावर वाढला आहे. सर्वांनीच सावध राहून खबरदारी घेणे गरजेचे आहे. काय काळजी घ्याल? सध्या शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतात काम करताना गम बूट घालूनच शेतात फिरावे. शेतकऱ्यांनी शेतात पिकांवर फवारणी करताना ती शक्यतो यंत्राणेच करावी. पिकांची पाहणी करताना हातात जाड काठी घेऊन ती काठी आदळत शेतातून चालावे. हातांने पिकांची पाहणी करू नये. पिकात खाली वाकू नये. साप दिसताच त्याला न डिवचता सर्पमित्र, सर्परक्षकांना पाचारण करावे.



# हमीपत्रावरही आता मिळणार रेशनकार्ड भटक्या व विमुक्तांना मिळणार दिलासा

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ अचलपूर

पोटाची खळगी भरण्यासाठी या गावावरून त्या गावात भटकणाऱ्या भटक्या जमातीतील नागरिकांना रेशनकार्ड मिळण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकवेळा त्यांना कागदपत्रांची पूर्तता करता येत नव्हती. परिणामी, राज्यभरातील अनेक बांधव रेशनकार्डपासून वंचित होते. आता मात्र या जमातीतील बांधवांना रेशनकार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, केवळ हमीपत्रावर त्यांना रेशनकार्ड मिळणार आहे. शासनाच्या या



निर्णयामुळे राज्यभरातील या बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. गावा गावात फिरून पोट भरणाऱ्या या समाजातील काही नागरिकांकडे आधारकार्ड, मतदान कार्ड किंवा जन्म दाखल्याबाबत काहीच पुरावा नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. शासनाद्वारे फुडविण्यात येणारे मोफत धान्यसुद्धा त्यांना मिळत नसल्याची

स्थिती आहे. आता मात्र स्वयंघोषणापत्र किंवा मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी झाल्याचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी किंवा प्राधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी भटक्या विमुक्त जमातीचा नागरिक असल्याचे दिलेले प्रमाणपत्र, रहिवासी यासंदर्भात शहीद भागात नगरसेवक आणि ग्रामीण भागात सरपंच, उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवासाचे प्रमाणपत्र रेशनकार्ड देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे थोडाफार का होईना या समाजातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

# नव्या योजनांचा सपाटा; पण 'जुन्यां'चे अनुदान केव्हा?

## घरकुल, विहीर, सिंचन साहित्याचे अनुदान रखडले: शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

अरुण जोशी

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ अमरावती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणकारी नवीन योजनांचा धडाका सुरू असल्याचे दिसून येते, तर दुसरीकडे जुन्या योजनेअंतर्गतचे घरकुल, विहीर, ठिबक संच यांसह अन्य साहित्याचे अनुदान मागील तीन ते चार महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे या जुन्या योजनेअंतर्गतचे अनुदान केव्हा मिळणार? याकडे जिल्ह्यातील हजारो लाभार्थींचे लक्ष लागून आहे.



### ठिबक, तुषार संचासाठी अनुदानाची प्रतीक्षा

राष्ट्रीय कृषी विकास योजने- तर्गत (प्रती थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन) जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ठिबक, तुषार संचासाठी अर्ज केले. गेल्यावर्षी शेतकऱ्यांची लाॅटरी पद्धतीने निवड झाली. तीन हजारावर अर्जांना पूर्वसंमतीही देण्यात आली; परंतु शासना- कडून अनुदान प्राप्त नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

### 'रोहयो'चे कुशलचे अनुदान रखडले

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत- र्गतचे अकुशल या प्रकारातील अर्थात मजुरांचे अनुदान मिळत आहे; परंतु, अकुशल या प्रकारातील ५६ कोटी रुपयांचे अनुदान रखडले आहे. अकुशलचे अनुदान रखडले असल्याने लाभार्थ्यां- मधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

### शाळा सुरू; तरीही गणवेश नाही !

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व मुली व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषे खालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. यंदा नियमित गणवेश व स्काऊट गाइडचा गणवेश असे दोन गणवेश दिले जाणार आहेत. शाळा सुरू होऊन एक महिना उलटला आला तरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळाला नाही.

### 'त्या' जोडण्यांना अर्थसाहाय्य नाही

अस्पृश्यता निवारण आणि जातीभेद निर्मूल- नासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य शासनाने अर्थसाहाय्य योजना सुरू केली. या योजनेतर्गत आंतर- जातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला शासनाकडून ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेतर्गतचे अनुदानही रखडले आहे.

भाऊ, वयोश्री, मोफत वीज, ज्ञानज्योती

सध्यालाभार्थींकडून

आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे,

ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. दुसरीकडे मोदी आवासयोजने अंतर्गतचे अनुदान मागील दोन महिन्यांपासून रखडले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार २४४ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. दोन महिन्यांपासून शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले.

# नागरिकांनी मालमत्ता कर लवकरात लवकर भरून मालमत्ता कर सुटचा लाभ घ्यावा : आयुक्त सचिन कलत्रे

विदर्भ प्रजासत्ताक दि. ३१ अमरावती

अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता कर भरण्याचे उद्याचा शेवटचा दिवस असून, मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त सचिन कलत्रे यांनी केले आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता

धारकांच्या मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याकरिता महानगरपालिकेची वेबसाईट [www.amravati-corporation.in](http://www.amravati-corporation.in) तथा [www.amravatimc.in](http://www.amravatimc.in) व [amravatimc.org](http://amravatimc.org) या संकेतस्थळावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. करदात्यांचा प्रचंड प्रतिसादामुळे व नागरिकांच्या मागणी वरून महानगरपालिकेने सन २०२३-२४ व २०२४-

## मालमत्ता कर सुटीचा शेवटचा दिवस

२५ वर्षांच्या कर भरनाबाबत वरील सर्व सवलती व सुटीसह दिनांक ३१/०७/२०२४ पर्यंत मुदतवाढ दिली असून ती आता अंतिम असणार आहे. मालमत्ता धारकांना कर भरण्याबाबत थकित कर(असल्यास) विलंब शुल्क शास्ती पूर्णतः १००% माफ करण्यात आला असून चालू कराचा भरणावर देखील



सामान्य करात तब्बल १०% सुट महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे. यासोबतच ऑनलाईन कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना ३% व महिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेस ५% अतिरिक्त कराची सवलत देण्यात आली आहे तसेच सौर ऊर्जा प्रकल्प(सोलर) व रेन वॉटर

हार्वेस्टिंग बाबत मोठ्या प्रमाणात सुट देण्यात येत आहे. सर्व मालमत्ता धारकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की वरील संकेतस्थळावर आपल्या मालमत्तेचा नवीन क्रमांक व नावानुसार कराचा भरणा ३१/०७/२०२४ पर्यंत करून भरघोस सुटीचा लाभ घ्यावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे. महानगरपालिकेतर्फे वैयक्तिक लिंक असलेले नोंदणीकृत

मोबाईल क्रमांकावर मालमत्ता निहाय एसएमएस पाठविण्यात आले असून त्यावरून देखील आपण मालमत्तेचे बिल डाऊनलोड करून कराचा भरणा करू शकता. आपणा तर्फे यापूर्वी कराचा भरणा केला असून देखील थकीत कराची मागणी लागून आली असल्यास सर्व क्षेत्रीय कार्यालयात संबंधित दुरुस्ती करून देण्यात येत आहे.